

सन २०१९-२० या आर्थिक वर्षाकरिता  
आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत  
“समाज मंदिराचे बांधकाम करणे ” या  
योजनेंतर्गत निधी वितरीत  
करणेबाबत.....

(लेखाशिर्ष क्र. ४२२५ ११५४)

**महाराष्ट्र शासन**  
**आदिवासी विकास विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-2019 / प्र.क्र.02 / कार्यासन.6**  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२  
तारीख: - ३१ जुलै, २०१९.

**वाचा :**

- १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र. अर्थसं-२०१९/प्र.क्र.९२/अर्थ-३, दि. ०८ जुलै, २०१९.
- २) आदिवासी विकास विभाग, नस्ती क्र. संकुल १४१९/प्र.क्र.८४/का.५.

**शासन निर्णय:**

सन २०१९-२० या आर्थिक वर्षाकरिता आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत मागणी क्र.टी-६, ४२२५-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्यांक यांचे कल्याण यांवरील भांडवली खर्च, ०२-अनुसूचित जमातीचे कल्याण, ७९६- जनजाती क्षेत्र उपयोजना, (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना (०१) (२०) समाज मंदिरांचे बांधकाम (राज्यस्तर योजना), (४२२५ ११५४) या लेखाशीर्षाखाली रु. ७९.८९ लाख इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे.

२. संदर्भाधीन क्र.२ येथे नमुद नस्तीद्वारा प्रस्तावित केल्यानुसार नियंत्रक अधिकारी तथा आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना (१) रोहड ता. साक्री जि. धुळे येथील सांस्कृतीक संकुल बांधकाम तसेच (२) मौजे बारव ता. जुन्नर, जि. पुणे येथील आदिवासी सांस्कृतीक भवन येथे संरक्षक भितीचे बांधकाम विकासाकरिता अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

(रु. लाखात)

अ.क्र	बांधकामाचे नाव	अंदाजित किंमत	सन २०१९-२० करीता तरतूद	वित्त विभागाच्या ६०% निधी मर्यादेत वितरणाकरीता प्रस्तावित तरतूद
१	२	३	४	५
१	रोहड ता. साक्री जि. धुळे येथील सांस्कृतीक संकुल बांधकाम	९७.८९	५०.००	१८.०८
२	मौजे बारव ता. जुन्नर, जि. पुणे येथील आदिवासी सांस्कृतीक भवन येथे संरक्षक भितीचे बांधकाम	२९.८०	२९.८०	२९.८०
<b>एकुण</b>		<b>१२७.७०</b>	<b>७९.८०</b>	<b>४७.८८</b>

३. उक्त तक्त्यात नमुद कामांकरीता सदर निधीचे वितरण खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून मंजूर करण्यात येत आहे.

- १) संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी सदर कामांवर प्रशासकीय/सुधारीत प्रशासकीय मान्यता रकमेच्या मर्यादेतच खर्च करण्याबाबत दक्षता घ्यावी.
- २) उक्त तक्त्यात नमुद केलेल्या कामांवरच सदरील निधी खर्च होईल याची दक्षता संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी घ्यावी.
- ३) अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, धुळे/पुणे यांचे मार्फत सदर बांधकामांना वेळोवेळी भेटी देण्यात येवून कामाचा दर्जा, गुणवत्ता यांची तपासणी करावी व वितरीत करण्यात आलेला निधी योग्य रित्या खर्च होत आहे याची दक्षता घ्यावी.
- ४) वितरीत करण्यात आलेला निधी माहे ३१ मार्च, २०२० अखेर खर्च होणे आवश्यक आहे.
- ५) सदर वितरीत निधीमधुन झालेला खर्चाचा अहवाल नियंत्रक अधिकारी यांनी एकत्रित करून तो विहित प्रपत्रात शासनास सादर करावा.
- ६) वित्त विभागाच्या वेळोवेळी निर्गमित शासन परिपत्रकामधील विहित केलेल्या अटी व शर्तीचे पालन करण्याची जबाबदारी नियंत्रक अधिकारी यांची राहिल.
- ७) सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या वाचा क्र.१ अन्वये विभागास प्रदान केलेल्या अधिकारान्वये निर्गमित करण्यात येत असून सदर शासन निर्णयातील अटीची पूर्तता होत असल्याची नियंत्रक अधिकारी खात्री करावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०७३११९२६३८०७२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( रविंद्र दि. ओटे )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. मा.मंत्री, आदिवासी विकास विभाग यांचे खासगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. मा.राज्यमंत्री, आदिवासी विकास विभाग यांचे खासगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. प्रधान सचिव आदिवासी विकास विभाग, यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
४. प्रधान सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.
५. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
६. मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम (आदिवासी) मंडळ, मंत्रालय, मुंबई.

७. मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक प्रादेशिक विभाग, नाशिक.
८. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/ठाणे.
९. कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे/पुणे.
१०. प्रकल्प अधिकारी, ए.आ.वि.प्र, धुळे/घोडेगाव.
११. महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
१२. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
१३. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
१४. जिल्हा कोषागार अधिकारी, धुळे/.
१५. वित्त विभाग (व्यय १४/अर्थ-१९), मंत्रालय, मुंबई-३२
१६. निवड नस्ती (का-६) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.